

मारिन् *Tödter, Mörder*: मरिषामरिषी (Durgā) KATHĀS. 78, 90.
मारिष 1) c) MBH. 6, 368 steht कुक्कुराङ्गरारिषाः am Ende eines
Çloka; will man मारिष lesen, so muss auch der vorhergehende Völ-
kername um eine Silbe gekürzt werden, da ein einfacher pl. ohne च
das Versmaass stören würde.

1. मार्ग mit प्रति verlangen, fordern: भोजनं प्रत्यमार्गत R. 7, 39, 2, 57.
2. मार्ग 2) d) Weg so v. a. der richtige Weg (in übertr. Bed.): °स्थ
KATHĀS. 88, 56. Sp. 742, Z. 3 v. u. lies 166, 20 st. 186, 20. — f) Z. 8. fgg.
विचित्रमार्गाश्चरतोः BuĀg. P. 3, 18, 19. Z. 16 lies वि 4 st. वि 11. — l) SĀH. D. 366.
मार्गागत MBH. 12, 12823.

मार्जन 1) vgl. गृह्यदर्शः ° das Reinigen des Spiegels
der Dichtkunst, Titel eines Comm. zum Kāvjadarṣa Verz. d. Oxf. H.
206, b, 8. परिहार इति प्रोक्तः कृतानुचितमार्जनम् das Verwischen, Wieder-
gutmachen SĀH. D. 497.

मार्जारक 1) R. 7, 7, 21.

मालतिका N. pr. eines Frauenzimmers KATHĀS. 93, 36. 39.

मालभारिन् नवोत्पलं MĀLATĪM. 144, 14.

मालव 1) sg. KATHĀS. 73, 369. 372. — 2) मालवं पुरम् KATHĀS. 73, 374.

माला 4) Reihe im Gegens. zu केवल SĀH. D. 671. 673 (wo मालाकेव-
लत्पत्वात् zu schreiben ist). मालाद्वयता 199, 19. In der Dramatik das
Darbringen (Anbieten) mehrerer Dinge um das Gewünschte zu erreichen
439. 434. Beispiel ÇĀK. 69.

मालाकार KATHĀS. 123, 262.

मालि vgl. noch यज्ञ° und वेद°.

मालेय m. patron. von मालि = मालिन् N. pr. eines Rākshasa: माले-
या रानसाः R. 7, 3, 43.

मालोपमा SĀH. D. 663.

माल्यवत् 2) b) KATHĀS. 120, 26.

माविलम्बितम् adv. = माविलम्बम् BuĀg. P. 10, 68, 21.

माषाण्य (माष + 1. अण्य) n. ein Gericht aus geschmälzten Bohnen
AV. 12, 2, 4.

मासोपवासिनी nach GILD. = मासे मास उपवसति रजस्वला सती मैथु-
नान्निर्वर्तते (soll heissen °निर्वर्तते) | अन्यथा तु सततं भुङ्के; dem Zusam-
menhange nach aber nicht mulier impudica, sondern Kupplerin.

मास्य BuĀg. P. 10, 26, 5.

मास्मिती R. 7, 31, 7. BuĀg. P. 10, 79, 21.

मास्मिन् 1) केतवः R. 7, 21, 44. — 2) c) Bez. des 7ten Muhūrta Ind.
St. 10, 296.

मास्मिन् 2) SARVADARĀNAS. 74, 6. 80, 14. 90, 17. 97, 11.

1. मिति 2) BuĀg. P. 10, 13, 57. = ज्ञान Comm.

मित्र 1) f) Bez. des 5ten Muhūrta Ind. St. 10, 203. 296.

मित्रतूर्य (मित्र + 2. तूर्य) n. Sieg der Freunde AV. 5, 20, 7.

मित्रद्रोह scheinbar adj. KATHĀS. 60, 5, wo aber, schon des Versmaasses
wegen, मित्रद्रोहिणितेन zu lesen ist.

मित्रद्रोहिन् Spr. 4380.

मित्रविन्द 3) b) BuĀg. P. 10, 61, 16.

मित्रसह 1) R. 7, 63, 17.

मित्राचार (मित्र + आ°) m. das einem Freunde gegenüber zu beobach-
v. Theil.

tende Verfahren: तदेहि मदृक् तावन्मित्राचारं करोमि ते KATHĀS. 88, 19.
मित्रावसु KATHĀS. 90, 39. 50.

मित्रिन्, lies 11, 9, 21 st. 11, 11, 21.

मित्रिभू (मित्र + 1. भू) ein Freund werden, sich befreunden mit (instr.);
°भूय KATHĀS. 104, 151.

मित्रिण्यु Jmd (acc.) als Freund —, als Kameraden behandeln Ind.
St. 10, 168, 6.

मिथुनीचारिन् (मि° + चा°) adj. sich begattend BuĀg. P. 11, 3, 18.

मिथुस् = मिथस् gegenseitig BuĀg. P. 11, 6, 14.

मिथ्याल 1) SARVADARĀNAS. 52, 9. fg. 70, 9. fgg. 71, 6. Bei den Ġaina
Verkehrtheit, als einer der 18 Fehler eines Systems 43, 11.

मिथ्यामिथा (मिथ्या + मिथ्या) f. ein falscher Name BuĀg. P. 10, 66, 5.

मिश्रय् mit वि, परस्परविमिश्रिताः SĀH. D. 733.

1. मिष् mit प्राद् erblühen so v. a. sich erheben, entstehen: प्रोन्मिष-
त्पाण्डुरच्छवि KATHĀS. 90, 67.

— नि. लत्कृते च निमिष्यति (fut.) चतूषि R. 7, 37, 16. निमेषधर्म प्रा-
प्स्यति Comm.

2. मिष, एवं कृत्वा मिषम् KATHĀS. 124, 202. कृतमिषा (so ist zu lesen)
adj. 171.

मिहिका Schnee BuĀg. P. 10, 14, 7.

मुकुट 1) am Ende eines adj. comp. f. स्त्री KATHĀS. 118, 118.

मुकुलित 2) geschlossen, von einer Blüthe Schol. zu BuĀg. P. 11, 8, 9.

मुक्तकक्क ein Buddhist SARVADARĀNAS. 24, 18.

मुक्तकर adj. dessen Hand (कर) offen ist, freigebig: यो ऽभूमुक्तकर-
स्त्यागे मुष्टिवद्धकरस्वसौ (loc. von घृति) KATHĀS. 120, 12.

मुक्तल n. = मुक्तता Ind. St. 9, 134.

मुक्ताफालकेतु (मु° + केतु) m. N. pr. eines Fürsten der Vidjādharma
KATHĀS. 114, 15. 113, 132.

मुक्ताफालधज (मु° + धज) m. N. pr. eines Fürsten KATHĀS. 118, 21.

मुक्तावली 3) N. pr. der Gemahlin Kandraketu's KATHĀS. 113, 90.

मुक्तिवत् (von मुक्ति) adj. befreit von (abl.) KATHĀS. 119, 212.

मुख 2) d) मुखमुख so v. a. an das Opfer gehend R. 7, 18, 17. — 9) Z.
3 nach 21, a, 1 einzuschalten SĀH. D. 332. fg. 283. मुखं श्लेषादिना प्रस्तु-
तवृत्तप्रतिपादको वाग्विशेषः 130, 8. °संधि 126, 15. मुखप्रतिमुखाश्वित
509 (nach dem Schol. Rede und Antwort).

मुखर 1) Sp. 806, Z. 1. fgg. तूर्पनादेषु मुखरेषु KATHĀS. 110, 75. Z. 3. fgg.
श्रीविषमशीलसंस्तुतिमुखमुखौ KATHĀS. 123, 144.

मुखवास BuĀg. P. 10, 38, 40. 11, 27, 43.

मुखशेष (मुख + शेष) adj. von dem nur das Gesicht übrig geblieben
ist; m. Bez. Rāhu's R. 7, 33, 41.

1. मुच् mit व्यय ablösen, ablegen: व्ययमुच्याङ्गाङ्गुषणानि R. 7, 39, 19.

— निम्, निर्मुक्त HARIV. 4644 fehlerhaft für निर्मुक्त.

— प्रति 1) सहस्रं वारुणान्पाशानात्मनि प्रतिमुञ्चति R. 7, 39, 2, 35. —
caus.: भूयात्कथमप्यात्मानं प्रतिमोच्य सः KATHĀS. 111, 41.

— वि, विमुक्त in कुसुमरसविमुक्तं वस्त्रम् R. 7, 39, 23 so v. a. युक्त. श्र-
विमुक्तचक्र PĀR. GRH. 1, 15 nach dem Comm. so v. a. घनुष्टाङ्गितशास्त्र.

मुञ्ज 1) मुञ्जारवी BuĀg. P. 10, 19, 5.

मुण्ड vgl. निर्मुण्ड.